

## RAJNISH WELLNESS LIMITED

CIN NO - L52100MH2015PLC265526

-

info@rajnishwellness.com

ি

022 23065555

•

www.rajnishwellness.com

+9

+91 9867702580

17th June 2022

To,
Listing Operations,
BSE Limited,
P.J.Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Scrip ID Scrip Code : RAJNISH

: 541601

Dear Sir/Madam.

Sub: Newspaper Advertisement of the Extra-Ordinary General Meeting.

This is to inform the exchange that the Extra-ordinary General Meeting (EOGM) of the Company is scheduled to be held on Monday, 11<sup>th</sup> July 2022 at 9.00 a.m. at Sammelan Hall, A101, Samarth Complex, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai 400 104.

In this regard and pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find the enclosed herewith copies of Newspaper Advertisement published on 17<sup>th</sup> June 2022 in English (All edition) and Marathi (Mumbai edition) with reference to the details related to EOGM.

You are requested to take the above cited information on your records.

Thanking You,

For Rajnish Wellness Limite

Rajnish Kumar

Managing Directo

DIN: 07192704

Encl: As above

CIN: L52100MH2015PLC265526 Regd .Office: Plot No. 24, ABCD, Govt. Industrial Estate, Charkop, Kandivali (W), Mumbai – 400 067.
Website: www.rajnishwellness.com | E-mall: info@rajnishwellness.com

NOTICE OF EXTRA ORIDINARY GENERAL MEETING NOTICE is hereby given that Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of the members of the Company is scheduled to be held on Monday, 11th July 2022 at 09:00 A.M (IST) at Sammelan Hall, A101, Samarth Complex, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai – 400 104 to transac ness as set out in the notice of EOGM.

All the members are hereby informed that:

. The Company has completed dispatch of the Notice of EOGM to the Members through permitted mode on Thursday, 16th June 2022.

The businesses as set forth in the notice of EOGM may be transacted through remote e-voting system or at the EOGM.

 The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or at the EOGN shall be Monday, 4th July 2022.

Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut off date, only shall be entitled to avail the facility of E-voting;

The e-voting shall commence from Friday, 8th July 2022 (09:00 AM IST) and ends on Sunday

10th July 2022 (05:00 PM IST).

The remote E-voting module shall be disabled by NSDL thereafter.

. Any person who acquires the shares and becomes the member of the company after the dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e Monday, 4th July 2022 may obtain login ID and password by sending request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NDSL for e-voting then existing User Id and password can be used to cast their vote:

. The members who have cast their vote by e-voting prior to meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange.

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 By Order of the Board For Rajnish Weliness Limited 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in

Date: 16th June 2022 Place: Mumbal

Rajnish Kumar Singh Chairman & Managing Director DIN: 07192704

#### MANUGRAPH INDIA LIMITED CIN: L29290MH1972PLC015772;

Registered Office: Sidhwa House, 2<sup>™</sup> Floor, N. A. Sawant Marg, Colaba, Mumbai – 400 005 Email: sharegrievances@manugraph.com; Website: www.manugraph.com; Tel No.: 022 - 2287 4815 / 0620 Fax No.: 022 - 22870702 NOTICE

#### (For the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Shareholders of the Company are hereby informed that pursuant to the provisions of the Investo Statements of the Company are needy minimed that passant our provisions of the investigation and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), the final dividend declared for the financial year 2014-15 and which remained unclaimed for a period of seven years will be credited to IEPF on the due date. The Corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF Authority as per the procedure set out in the Rules.

The Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are now liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-23 under the said Rules for taking appropriate action(s). The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.manugraph.com. Shareholders are requested to refer to the website to verify the details of unencashed dividends and claim the dividend before the same is transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority/ Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPI

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 17, 2022 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the dividend / shares to the IEPI Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contac the Company's Registrar and Share Transfer Agents, Ms. Vijayalakshmi Ananthraman, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, India, Phone: +91-22-4918 6270; Fax: +91-22-4918 6060; and e-mail: iepf.shares@linkintime.co.in.

The shareholders can also contact the nodal officer Mr. Mihir Mehta, Company Secretary at the Registered Office of the Company or call on +91-22-22874815 or email at: mihir.mehta@manugraph.com

> For Manugraph India Limited Sd/-

Place: Mumbai

Mihir V. Mehta Date: June 15, 2022 Company Secretary

#### सुचना

श्री कलेश्वर को. ओप. होर्सिंग सोसायटी लि. सी. टी. एस. नं. ७५७ अ - ८ व दि मुलुंड आरती को. ऑप. होर्सिंग सोसाबटी लि. सी. टी. एस. नं. ७५६, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.) मुंबई- ४०००८०, या नोंदणीकृत संस्थांनी इमारतीच्या एकत्रितरित्या पुनर्विकास करणेबाबत चा ठराव संस्थाचा विशेष सर्वसाथारण सभांमध्ये बहुमताने मंजूर केला आहे. तसेच नियोजित श्री कळेश्वर आरती. को. ऑप. होर्सिग तोसायटी लि. सरोजिनी मार्ग मुलुंड पश्चिम मुंबई ४०००८०, आशी नोंदणीकृत संस्था, नोंदणी करणेबाबर चा प्रस्ताव उपनिबंधक, सहकारी संस्था, टी- विभाग, मुंबई यांचे कार्यालयात सादर करण्यात आला. या संदर्भात उपनिबंधक, सहकारी संस्था, टी-विभाग, मुंबई यांनी २८-४-२०२२ रोजी मसुदा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदरचा आदेश दोन्ही संस्थेच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात र

या बाबत दोन्ही संस्थेचे सभासद, धनको, ठेवीदार, संस्थेचे कर्मचारी व इतर व्यक्ती यांना सूचित करण्या येते की संस्था एकत्रित कारणामळे होणाऱ्या परिणामाबाबत काही सचना वा आक्षेप असल्यास या मसदा आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत, आक्षेप संस्थेकडे सादर करण्यात यावा मुदतीत प्राप्त झाले आक्षेप सूचना / रकातीचे निरसन संस्था स्तरावर करण्यात येतील याची सर्व संबंधितांनी कूँपया नोंद घ्यावी. 5d/-अध्यक्ष सचिव दि मुर्लुंड आरती को. ऑप. होर्सिंग सोसायटी लि.

श्री कलेश्वर को. ओप. होसिंग सोसायटी लि.

PUBLIC NOTICE Notice is hereby given under the instruction of the undersigned. The Secretary/Chairman The Shila House CHS LTD for the scrutiny and verification of the Legal Heir ship claim of membership by Applicant member Mrs. Indira Harbharwan Sahaiwalla through deceas member LATE Mr. Harbhagwan Sahajwalla in respect of 100% Share, Title, Interest in Flat no F-12 in the building Shila House. Also the Share Certificate bearing no 9 issued on dat 23.06.1962 in respect of Flat no F-12 is lost or misplaced.

SCHEDULE OF THE PROPERTY

Residential Premises Bearing Flat no F-12 in the Building known as Shila House Co-op. Society Ltd. having address at Plot no 93, Sion Circle, Sion East, Mumbai – 400 022. All persons having any claim right, title or interest in regard to 100% of the above mentione Flat no F-12 by way of assignment, Sale, mortgage, use, charge, easement, gift inheritance, lease, lien, maintenance, partition, possession, sale, transfer or origina documents in their possession or having any succession/inheritance right vested in oneself through deceased LATE Mr. Harbhagwan Sahajwalla or through any other person otherwise whatsoever nature are hereby required to make the same known in writing together with certified true copy of the documents of claim to the undersigned at the abovesaid address of the Shila House CHS LTD within 15 (FIFTEEN) days from the date hereof otherwise the claim shall be considered as waived and Legal Heir ship claim of membership by Applicant member Mrs. Indira Harbhagwan Sahajwalla for 100% share in respect of Flat no F-12 will be upheld. Also if anyone found the Share Certificate bearing no 9 issued on date 23.06.1962 in respect of Flat no F-12 which is lost or misplaced, pt contact the office bearers of Shila House CHS LTD.

Secretary/ Chairman Dated this 17th of June 2022 Shila House CHS LTD

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that as per information given by my client Shri. Santosh Gujara Pukale who is the owner of Flat No. A/204, 2nd Floor, Nav Aadish Co-operative Housing Society Ltd, Anand Nagar Pt. Deendayal Road, Dombivli (West), Dist-Thane. The original Share Certificate bearing Share Certificate No 18 and share Nos. 86 to 90 in respect of Flat No.A/204. Nav Aadish Co-operative Housing Society Ltd., Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane is misplaced and not traceable. Shri. Santosh Gujara Pukale has lodged the missing complaint to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West) under No 644/2022 and police station issued Missing Certificate on 09/06/2022

If any person/persons finds above mentioned original share certificate and/or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale/purchase or any type of charge over the said flat he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within the above mentioned period then the objection received thereafter shall not be entertained. Date: 17/06/2022

Add: A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Beena M. Sansare Anand Nagar, Dombivali (West), Dist-Thane. (Advocate)

IN THE COURT OF  $4^{TH}$  JOINT CIVIL JUDGE SENIOR DIVISION THANE, AT THANE. (HON'BLE SMT. A.S.NALGE)

CIVIL MISC. APPLICATION NO. 187/2022.

Mr. Nelson Francis Mendes, age 53 years,

Indian inhabitant, residing at Flat No. 201, Building No. B-20, Sandhyadeep Shantinagar CHS Ltd

Sector-9, Mira Road (East), Mira-Bhayander,

Thane-401107

The above named Petitioner/Applicant Mother- Mrs. Stella Francis Mendes expired on  $22^{nd}$ May,2021 at Mira Road, Thane District, Maharashtra. The said Mrs. Stella Francis Mendes during his lifetime had duly Executed her Last Will and Testament dated 27th February, 2018 in favour of the Petitioner/Applicant. The Description of the Properties which are in the name of the deceased are as

(1) Flat No.201, Building No. B-20, Sandhyadeep Shantinagar CHS Ltd, Sector-9, Mira Road (East), Mira- Bhayander, Thane- 401107, standing in the

name of Mrs. Stella Francis Mendes (Deceased Testator). You the member of the public is/are hereby given notice to appear in the Court of Joint Civil Judge (S.D). Thane, in person or by pleader duly instructed and to file your say/ Objection if any within 30 days from the date of Publication of this public notice, failing which the said application will be heard presuming that there is no objection from anybody and the application will be finally decided.

Clerk Byorder



Sd/-Asst, Superintendent Joint Civil Judge (S.D). Thane

# To advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

# BA **Muthoot Homefin**

# Muthoot Homefin (India) Ltd Corporate Office : 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063.

DEMAND NOTICE

" --- Classical Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of F Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower's (the "said Borrower"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice/s issued to them that are also given below In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower to pay to MHIL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest at 2% p.m. as detailed in the said Demand Notices, from the dates mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrowers. As securi

payment of the loan, the following assets have been mortgaged to MHII, by the said Borrowers respectively

Sr No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor / Loan Account No./Branch	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Description of secured asset (immovable property)	
1	Krishna Surendra Mourya / Baby Krishna Mourya / 002-00201953 / Mumbai	Rs. 368710 /- (Rupees Three Lac Sixty Eight Thousand Seven Hundred Ten Only)	26-Apr-22	Chandika Park, C Wing S. No. 132/8, 134/7, Village Chandrapada, Naigaon (E) Taluka Vasai, District Palghar Maharashtra 401208	

If the said Borrowers shall fail to make payment to MHIL as aforesaid, MHIL shall proceed against the above secured assets unde Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of MHIL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

**Authorised Officer** For Muthoot Homefin (India) Ltd.

# équibas

# **Equitas Small Finance Bank Ltd.**

# POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of M/s. Equitas Small Finance Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in xercise of powers conferred under section 13(12) read with [Rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the below mentioned Borrowers to repay the total outstanding amount mentioned in the notice being within 60 days from the date of receipt of the said notice. Since the below mentioned Borrowers having failed to repay the below stated amount within the stipulated time, notice is hereby given to the below mentioned borrowers and the public in general that, the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security nterest Enforcement Rules, 2002. The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the schedule mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/s. Equitas Small Finance Bank Limited and further interest and other charges thereon." The Borrower's attention is invited to ection (8) of section 13 of the Act. in respect of time available, to redeem the secured assets.

provisions of sub–section (8) of section 1.3 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets."				
Name of Borrowers	Description of Secured Asset	Date of Demand Notice & Amount	Date of Possession	
Branch: Dadar LAN No: VLPHDADR0001860 Borrowers: I. Mr. Kalulal Jain 2. Mr. Goutam K Gang 3. Mrs. Mangibal Gang	All That piece and parcel of SHOP No.B/02, On Ground Floor, B wing, of the building known as "NILKANTH-B.CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", admeasuring 210 Sq.ft. (Built up) area, Situated at-Survey No.348 B, Village-Kalwa, Vitawa suryanagar Taluka & District Thane, Within the limits of Thane Municipal Corporation and Sub-Registrar of Assurance at Thane.	& Rs.1209474/-	14.06.2022	
Branch : Kalyan LAN No: VLPHKLYN0002322 Borrowers: 1, DEEPAK GANESH MULYE 2. BHARTI MULYE	Residential Flat No. 11, admeasuring about 306Sq.ft.equivalent to 28.40Sq.mts. Built up area on Ground Floor in the building Known as Shree Swami Samarth Complex bearing Municipal House No.533 Kasar ali, constructed on Plot of above land, Situate lying and being within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Sub-Registration of Taluk Bhiwandi and Registration of District and Division Thane. The said Flat is And bounded on the: North by: Common Passage, South by: Open to Sky, East by: Flat No.12, West by: Flat No.10	& Rs.484847/-	14.06.2022	
Branch : Kalyan LAN No: VLPHKLYN0001805 Borrowers: 1. IQBAL ABDUL SHEKH. A 2. AITAF, I 3. JAITHUN. I	Gala No.11 adm. 203 Sq.ft built up area on the ground floor of the Building Known as Chintamani Apartment on the Land Bearing s.No.269, H.No.23 Paiki Situated at Village Kon, Taluk Bhiwandi, District Thane.		14.06.2022	
Sd/- Date: 17/06/2022 Authorized Officer Place: Mumbai Equitas Small Finance Bank				

## PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This notice is given on behalf of Mr. Inderchand Bhans: and his wife, Mrs. Kanchan Inderchand Bhansali, senio citizens, residing at Flat No. 901 - A. Kanti Anartmer Mount Marry Road, Near Mount Marry Church, Bandr West, Mumbal - 400050.

We would like to bring to your kind attention that we are no in any relationship with these following persons namely Manish Bhansali, Samta Bhansali, Sohanlal Dugar, Biml Dugar, Pramod Dugar. We would inform you that we will not be responsible for any reason whatsoever arising out of th said persons and we have already restrained them from entering our house and all the ties with these above people are brok and we are not even in talking terms with them. We will no be responsible if in future any claim arises out of anyone ovementioned in court of law nor we will be responsib for any monetary/ property claim arising out of such people. We request you to please beware with such kind of people

Anyone engaging in same shall be doing at his / her ow wish and risk.

Inderchand Bhansali & Kanchan Inderchand Bhansal Date: 17.06.2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our clients, (1) Mrs.

Soumaiya Danish Lokhandwa

Mr. Shahnawaz Mohammed Khan, (hereinafter referred as the

"Prospective Purchasers") that our clients intend to Purchase Flat No. 108, on the First Floor, In C-Wing, In the Building known as Deepti & Society known as Deepti Shakti Mukti Co-op. Hsg. Soc. Ltd., Situated at Kalyan Complex, Yarl Road, Versova, Andheri (W), Mumbai 400061, (hereinafter referred as the "Sald Flat"). Our clients have been represented that the said Flat was purchased by (1) Mrs. Fatmabai Shamsuddin Plumber & (2) Mr. Shamsuddin Ebrahim Plumb Mr. Hamid Hasanali Gilani vide registered Agreement for sale dated-20/03/2012 bearing Doc. No. BDR-9-2200-2012 Dated 20/03/2012. Whereas Late Mr. Shamsuddin Ebrahim Plumber expired or 19/04/2015, leaving behind him (1) Mrs Fatmabai Shamsuddin Plumber- (Wife Fatmabai Shamsuddin Plumber - (Wife & Co-owner), (2) Shaban Aziz Meghani - (Daughter), (3) Fariyal Murad Mohd. - (Daughter, (4) Salim Shamshuddin Merchant - (Son) & (5) Shiraz Shamshuddin Plumber - (Son) as his surviving legal heirs. Moreover (1) Shaban Aziz Meghani - (Daughter), (2) Fariyal Murad Mohd - (Daughter), (3) Salim Shamshuddin Merchant - (Son) & Salim Shamshuddin Merchant - (Son) & Salim Shamshuddin Merchant - (Son) 8 (4) Shiraz Shamshuddin Plumber (Son) executed an affidavit and issued NOC in respect of the Said Flat in favour of Mrs. Fatmabal Shamsuddin Plumber. Whereas after completing all the formalities as per Society Bye-laws the said Flat is transferred in the name of Mrs. Fatmabal Shamsuddin

of Mrs. Fatmabai Shamsuddin Plumber, herein making her as the presentowner of the said Flat. our client through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage lease, lien, license, gift, attachment, or encumbrance howsoever or otherwis shall lodge their respective claims a our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any of such person shall be treated as waived and/or abandoned and not

binding on our client. Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Place: Mira Road Date:17.06.2022

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mr. Kalyanji Thakrar Morarji the owner of (a) 1/3rd share in Flat No.A/1501, Sierra Towers CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali(E), Mumbai 400 101, along with Stilt Parking No.46 & (b) 1/3rd share in Flat No.A/ 1401, Spring Leaf - 5 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali(E), Mumbai 400 101, along with Open Parking No.30 (OB1) died on 09/05/2020 and son daughter Mr. Jayant Kalyan]I Thakrar has applied for the ownership/membership of the society We hereby invite claims or objections from the helr or helrs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 17th day of June 2022 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101 PHONE: 28460031

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that 1] MRS. Madhavi Dineshchandra Ramaiya and 21 MR NIRAY DINESHCHANDRA RAMAIYA are legal owner of Flat No. B -106, 01" Floor, Borivali New Rajesh Park Co. Op. Hsn Soc Ltd Situated at Raiesh Apartment, Chandavarkar Road, Borivali (West), Mumbai - 400092, hereinafter referred to as "THE SAID FLAT" and holding all rights, title and interest in respect of the said Flat and eligible five shares of face value Rajesh Park Co.Op.Hsg.Soc.Ltd., (The said Society) bearing Distinctive Nos. 101 to 105, Vide Share Certificate No.21 (The said

That Original Share Certificate No. 21 bearing distinctive Nos. 101 to 105 issued by Borivali New Rajesh Park Co.Op. Hsg. oc. Ltd., which is misplaced or lost vide Missing Register No.1488/22 have been odged in Borivali Police Station, Mumbai on Dtd.13.06.2022.

Any person or persons having any claim, right, title or interest against any said Flat premises, alongwith Title Documents or any part thereof by way of Sale, mortgage transfer, inheritance, lease, easements tenancy, lien, Licence, gift, bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below withir the period of 14th day from the date of publication hereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned. SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT Flat No. B -106, 01<sup>st</sup> Floor, Borivali New Raiesh Park Co.Op.Hsq.Soc. Ltd. Situated at Rajesh Apartment Chandavarkar Road, Borivali (West) Mumbai - 400092, lying & being on land bearing C.T.S. Nos. 484/B, of Village Borivali & Taluka Borivali, M.S.D. Ms. Harshita N. Jain

Advocate, High Court. 102, Shiv Krupa A-1, Misquitta Nagar, Mumbai – 400 068.

Adv. Varsha Mahajan

Address: 404/B wing, Ganesh Panki CHSL Anand Nagar, Dahisar (East), Mumbai – 400068

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that, my client Mr. Dayasagar Madhukar Samant, is bonafied member and owner of the Flat No. D-5/16, Asmita Jyoti Co-op. Hsg.

Soc. Ltd., Charkop Naka, Marve Road, Malad (West), Mumbai - 400095, the

said flat was purchased from Mrs. Kalpana Deepak Parab, vide Agreement for

his legal heir and nominee Mrs. Kalpana Parab who then sold the said Flat to

Mr. Dayasagar Madhukar Samant. In the year 2012, Mr. Dayasagar Madhuka Samant had borrowed home loan from Mumbai District Central Co-operative

Bank Limited, the said loan was fully paid off and closed on 19/05/2022, against the abovementioned property and for the same purpose the documents pertaining to the property were submitted in original to the bank. Upon the closure, the bank handedover the certain documents to Mr. Dayasagar

Madhukar Samant in original but failed to return back the following documents stating the reason that same were lost and misplaced by them: Original

stating the reason that same were lost and misplaced by them. Original Allotment Letter and Possession Letter issued in the name of Mr.Deepak Parab, Original Nomination Letter in the name of Kalpana Parab, and original release deed by legal heirs of Mr.Deepak Parab. Mr. Dayasagar Madhukar Samant has made N.C. / Lost Report with Malvani Police Statton on 13/06/2022, bearing Lost Report No. 13653-2022 pertaining to the same.

If any person misuses or executes, enters into any transaction of any kine

pertaining to the said property under any disguise of being owner of the said property or agent/representative appointed by the owner of the property shall not be valid and Mr. Dayasagar Madhukar Sarnant, shall not be responsible and

also such transaction/contract/agreement shall not be binding upon them, unless entered upon by themselves, as per the due provisions of law.

Any persons having right, title, interest, claim or demand, of whatsoever nature in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the evidence supporting such claim, to the undersigned, within 15 days from date of publication of this notice, failing which claims if any, shall be deemed to have diven up or weight.

ed 12/11/2012, duly registered with Sub-Registrar of Assuran Borivali, bearing registrered No. BRL-5/9329/2012, in the name of Mr. Dayasagar Madhukar Samant. The said Flat was originally allotted to Mr. Deepak Parab and after his demise the said Flat was transmitted in the name of

# THE PATEL APARTMENT

SOCIETY LTD. (Regn No. BOM/WN/HSG/(TC)/3770 /1989-1990 dated 06-11-1989) **Plot No. 173/7, J.V. Cross** Road, Khot Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400 086

**CO-OPERATIVE HOUSING** 

PUBLIC NOTICE

MRS. PRABHAVATI NARBHERAM BHANUSHALI, owner of 100% Share in Basement No. 1 in

THE PATEL APARTMENT Co-operative Housing Society Ltd., having address at Plot No. 173/7, J.V. Cross Road, Khot Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400 086, died on **13.01.2021** 

without making any nomination. Her legal heirs MR. VIJAY NARBHERAM BHANUSHALI & MR. VINAY

NARBHERAM BHANUSHALI have applied for membership of the society and property rights in the 100% share of the deceased member in the said Basement No. 1 and Share Certificate No. 1 bearing distinctive numbers

from 1 to 5 (both inclusive).

The society hereby invites claims/ objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days rom the publication of this notice with all necessary documents & proof. If no claim/objections are received within the period prescribed above. the society shall be free to deal in such manner as is provided under the

Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the Hon. Secretary between 9 a.m to 10 a.m. till the expiry of notice period For THE PATEL APARTMENT

Co-operative Housing Society Ltd. Sd/-Hon. Secretary

## PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public notice is hereby given, that my t MR.HIREN KUMAR KANNIYALAL client MR.HIREN KUMAR KANNIYALAL JOSHI have Purchased the Shop No.71, Ground Floor, admeasuring 160 Square Feet, i.e 14.86 Square Meters Built-up Area, within the Society Known as NEW PATANKAR PARK CO.OPHSG SOC LTD, bearing Registration No.TNA/VSI/HSG/TC/10330/1998-1999.Dt: 09-10-1998, constructed on NA.Land bearing Survey No.105, Village Nilemore, lying being and situated at Patankar Park, Station Road, Nallasopara (West), Taluka Vasai, Dist. Palghar-401203 from MR.RAMANLAL SOMESHWAR JOSHI, vide Agreement for Sale, Duly Registered with sub-Registrar of Vasai-4, bearing Receipt No.2817/2020 dated 04-09-2020. Bearing Share Certificate No.210 & Distinctive No.1046 to 1050. The Chain Agreement of aforesaid Shop No.71 is as Agreement of aforesaid Shop No.71 is as

]M/S.PATANKAR & SONS, have sold MR. SHAIKH USMAN GANI HUSSAIN

Duly Registered with sub-Registrar of Vasai-1, bearing Photo No.3134/1994 dated 20-10 1994 2]SHAIKH USMAN GANI HUSSAIN,

MR. BABUSINGH M. PAWAR

Duly Registered with sub-Registrar of Vasai-2, bearing Photo No.2573/1997 dated 25-10-1997 Thereafter
3] MR. BABUSINGH M. PAWAR (Expired)
His Wife, MRS.JAMUNA BABUSINGH
PAWAR, have sold

SHRI SAEED AHMEDA.H.SHAIKH Duly Registered with sub-Registrar of Vasai-3, bearing Receipt No.11427/2006 dated 29-12

4] SHRI SAEED AHMEDA.H.SHAIKH.

TO MR.YASHWANT NANU POOJARY Dary Registered with sub-Registrar of Vasai-3, pearing Receipt No.03286/2011 dated 07-03-2011

MR.YASHWANT NANU POOJARY.

MR. RAMANLAL SOMESHWAR JOSHI Duly Registered with sub-Registrar of Vasai-4, bearing Receipt No.3437/2014 dated 19-06 2014

MR.RAMANLAL SOMESHWAR JOSHI MR. HIRENKUMAR KANNIYALAL JOSH

Duly Registered with sub-Registrar of Vasai-4 bearing Receipt No.2817/2020 dated 04-09 2020 Whoever has any kind of right, claim, title Whoever has any kind of right, claim, title

interest, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the issue of this Notice, and contact to me on phone or at following address with Documentary proof. Otherwise it shall be deemed and prepured that the volletic is notified. Documentary proof. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to sale/dispose off the said property to any prospective Buyers, and all future correspondence shall come in effect in his favour, and no claim shall be entertained after the expiry of Notice period.

S.K.Khatri, JAdvocate, Flat No.3, Ground Floor Ambika Apartment Next to Vartak Hall, Agashi Rd, Virar (W),

Tal:Vasai, Dist:Palphar-401303
Mob No. 9325973730



भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभाग (मुख्यालय)

eemed to have given up or waived.

जाहिर ई - निविदा क्र. २


खालील कामे करण्याकरिता सक्षम व अनुभवी संस्था यांचे कडुन निविदा मागविण्यात येत आहे. ई-निविदा क्र./अंदाजित खर्च/ई-निविदा फी/कामाचे स्वरुप ई-निविदा स्विकारण्याची अंतीम तारीख

२०२२-२०२३ या अर्थिक वर्षासाठी चाविद्रा रामनगर येथील डंपीग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरणासाठी अतिरिक्त चैनवाला बुलडोझर मशीन भाडेतत्यावर(इंधन,चालक व हेल्पर)पुरविणेसाठी ई-निविदा पद्धतीने दर मागविण्यात येत आहे.

दि. २४/०६/२०२२ पर्यंत

अंदाजपत्रकिय रक्कम इसारा रक्कम कामाची सुरक्षा रक्कम निविदापत्राची रुपये 5.90,04.000/-E. 90,040 /-**₹.34,498/-**B.9000/--सदर ई निविदा म.न.पा.संकेतस्थळावर http://mahatender.gov.in वर दि.१७/०६/२०२२ पासुन उपलब्ध

आहेत.आपल्या ई-निविदा वर नमुद केलेल्या तारखेच्या १२.०० वा.पर्यंत पाठविण्यात याव्यात टिप - निविदा भरताना काही अडचणी किंवा प्रश्न निर्माण होत असतील तर इच्छुक संस्था यांनी आरोग्य विभागाकड्न माहिती घेव्नच निविदा भरावी.



भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका

# सोलापूरात केळी बागांचे नुकसान, पंचनामे करण्याबाबत प्रशासन उदासीन

हंगामात वादळ, ढगफूटीसारखा पाउत्र्स काही भागात झाल्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले. सोलापुरातील माढा, करमाळा भागामध्ये असे प्रकार घडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाला वेळ नाही, क्रिषिमंत्री कोण आहेत, हे समजत नाही. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी रोज नव-नवे विषय चर्चेला आणून त्यामध्ये जनतेला गुरफटत ठेवण्याचा प्रकार

सोलापूर , दि.१६ : राज्यातील सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे, असा आरोप खोत यांनी केला. विनोदवीरांनी आता थोडा संयम ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. मी स्वत: विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेतल्यावर घरी न जाता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गेलो, त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कायम राहणार आहे. भविष्यात आणखी पुढे जाण्यासाठी आता दोन पावलं मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.

#### जाहीर सूचना

मर्वमामान्य जनतेस येथे सचित करण्यात येते की. माझे अशील **कमारी सोफिया सुब्रोते** दास या ग्रीन हिल्स व्ह्युको−ऑप. हौसिंग सोसायटी लि. येथे असलेला बंगला प्लॉट क्र.सी-३१, एस.क्र.४१(पी), ग्रीन हिल्स बंगला कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गाव भालिवली, तालुका वसई, जिल्हा ठाणे, क्षेत्रफळ ४४२९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ४११.४६ चौ.मी. तसेच बंगला बिल्टअप क्षेत्र २००८ चौ फ (अंटाजे) येथील जागा खरेटी करण्याच व्यवहार करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस/संघटनेस. भागीदारी संस्थेस विहित मालमत्त्रेमध्ये विक्री वारसाहक्क, ताबा, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे कोणाचेही टावे विचागत घेतले जाणार नाही आणि ते त्याग आणि/किंवा स्थगित केल आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील व्यवहार प्रक्रिया पुर्ण करतील आणि नंतर दावा

दिनांक: १६.०६.२०२२ सही/ ठिकाण: मुंबई अंड. किशोर के. भोयेवार (खरेदीदारांचे वकील) पत्रव्यवहाराचा पत्ताः खोली क्र.०४, जुना गेस्ट

हाऊस, भद्रन नगर, रोड क्र.०२, भद्रन नगर, मालाड (प.), एस.व्ही.रोड, मुंबई-४०००६४. मोबा.:९८७०४०८५१०

#### PUBLIC NOTICE

to purchase Flat No.5, admeasuring 355.20 sq.ft, (built up area) or thereabouts, situated on the 1st floor of the building Shyam Kutii Co-operative Housing Society Ltd. onstructed at Plot 629, 13th Road, TPS III Khar (W), Mumbai – 400052 (having surve No. F/169) alongwith Duplicate Share Certificate No. 12, certifying the holding of 5 fully paid up shares of Rs.50 each bearing distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) i Shyam Kutir Co-operative Housing Society Ltd.; as also all the share right title and interest held as a member of the said society rom Smt. Pritika Haresh Gianchandani.

Any and all persons / entities including an bank and/or financial institution having any right, title, benefit, interest, claim and/o demand etc. in respect of under mentioned flat and/or against Smt. Pritika Haresh Gianchandani including any right, title penefit, interest, claim and/or demand etc. by way of sale, exchange, lease, sub-lease assignment, mortgage, charge, lien inheritance, bequest, succession, gif maintenance, easement, trust, tenancy, sub enancy, license, occupation, possession, family arrangement / settlement, decree and or order of any Court of Law, contracts agreements, partnership, any arrangemen or otherwise howsoever, is / are hereby required to make the same known in writing along with supporting documentary evidence to the undersigned by quoting the reference no. stated below at the under-mentioned address, within 14 days from the publication hereof, failing which, any and all the rights itles, interests, benefits, claims and/or emands, if any, of any such persons entities, shall be deemed to have been

vaived and abandoned. Date: 17/06/2022 Mrs. Kavita Shambhulal Jiwnan 601, Mangal Darshan, Turner Roa Bandra (W), Mumbai - 400050

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public enlarge by our clients, (1) Mrs Soumaiya Danish Lokhandwala & /2 Mr. Shahnawaz Mohammed Khan (hereinafter referred as the "Prospective Purchasers") that ou clients intend to Purchase Flat No 108, on the First Floor, in C-Wing, in the Bullding known as Deepti & Society known as Deepti Shakti Mukti Co-op. Hsg. Soc. Ltd., Situated at Kalyan Complex, Yari Road Versova, Andheri (W), Mumbai 400061, (hereinafter referred as the "Sald Flat"). Our clients have been represented that the said Flat wa purchased by (1) Mrs. Fatmaba Shamsuddin Plumber & (2) Mr Shamsuddin Ebrahim Plumb registered Agreement for sale dated 20/03/2012 bearing Doc. No. BDR-9 2200-2012 Dated 20/03/2012 Whereas Late Mr. Shamsuddii Ebrahim Plumber expired on 19/04/2015, leaving behind him (1) Mrs. Fatmabai Shamsuddin Plumber- (Wife & Co-owner), (2) Shaban Aziz Meghar - (Daughter), (3) Fariyal Murad Mohd. (Daughter, (4) Salim Shamshuddin Merchant - (Son) & (5) Shiraz Shamshuddin Plumber - (Son) as his surviving legal heirs. Moreover (1) Shaban Aziz Meghani - (Daughter), (2) Fariyal Murad Mohd - (Daughter), (3) Salim Shamshuddin Merchant - (Son) 8 (4) Shiraz Shamshuddin Plumber Son) executed an affidavit and issue NOC in respect of the Said Flat in favour of Mrs. Fatmabal Shamsuddin Plumber. Whereas after completing a the formalities as per Society Bye-law the said Flat is transferred in the nam of Mrs. Fatmabai Shamsuddin Plumber, herein making her as the present owner of the said Flat. Our client through this Publicatio

hereby called upon the public enlarge that if any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage lease, lien, license, gift, attachment, o shall lodge their respective claims a our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of thi notice, failing which the claims, if any of such person shall be treated as waived and/or abandoned and no binding on our client.

Sdi-Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbal, Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Place: Mira Road Date:17.06.2022

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येते की. माझे अशील कमारी सोफिया सद्योतो दास या ग्रीन हिल्स व्ह्यु को - ऑप. हौसिंग सोसायटी लि. येथे असलेला बंगला प्लॉट क्र.सी-२९, एस.क्र.४९(पी), ग्रीन हिल्स बंगला कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गाव भालिवली, तालुका वसईं, जिल्हा ठाणे, क्षेत्रफळ ४४२९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ४११.४६ चौ.मी. तसेच बंगला बिल्टअप क्षेत्र २००० चौ.फु (अंदाजे) येथील जागा खरेदी करण्याचा

व्यवहार करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस/संघटनेस भागीदारी संस्थेस विहित मालमत्तेमध्ये विक्री. गरसाहक, ताबा, तारण, भाडेपट्टा, मालकी हक, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्यास यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन ारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे कोणाचेही दावे विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग आणि/र्किवा स्थगित केले भाहेत असे समजले जाईल आणि माझे अशील यवहार प्रक्रिया पुर्ण करतील आणि नंतर दावा

दिनांक: १६.०६.२०२२ ठिकाण: मुंबई अं<mark>ड. किशोर के. भोयेवार</mark> (खरेदीदारांचे वकील पत्रव्यवहाराचा पत्ताः खोली क्र.०४, जुना गेस्ट हाऊस, भद्रन नगर, रोड क्र.०२, भद्रन नगर, मालाड (प.), एस.व्ही.रोड, मुंबई-४०००६४. मोबा.:९८७०४०८५१०

वेचारात घेतला जाणार नाही.

मशील अर्थात (१) किशोर गहिनाजी पंचमुख (२) गायत्री किशोर पंचमखः (३) तेजल किशोः चमुख, (४) रावजी किशोर पंचमुख हे फ्लॉट क ೧೧६ तळमजला बीविंग दमारत कर साई तम, क्वीनस् पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेकरिता श्रीमती नंद **केशोर पंचमुख** यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनि असल्याचा दावा करीत आहेत.

गपुढे श्री**मती नंदा किशोर पंचमुख** (हयातीत असताना) या सदर फ्लॅटच्या मालक होत्या, त्यांनी देनांक २८.०७.२०१४ रोजीचे बक्षीस खरेदीखत गर्फत **श्री. हरिष बी. सोलंकी** यांनी बक्षीस दिल होता आणि ते दिनांक २८.०७.२०१४ रोजीचे भनुक्रमांक टीएनएन४-४४५८-२०१४ अंतर्गत ठाणे थे नोंदणीकृत करण्यात आले होते.

परंतु मयत<sup>े</sup> श्री**मती नंदा किशोर पंचमुख** यांचे ३०.०३.२०२० रोजी मिरा रोड (पुर्व) येथे निधन झाले. यांचे मृत्य नोंदणी क्र.डी-२०२०:२७-९०१४७-त्यांचे पती अर्थात **किशोर गहिनाजी पंचमुख** व दोन मुली अर्थात <mark>(१) तेजल किशोर पंचमुख व (</mark>२) **गायत्री किशोर पंचमुख** आणि त्यांचा मुलगा अर्थात **रावजी किशोर पंचमुख** हे त्यांच्या मृत्युच्या वेळी नंमलात असलेले वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

म्हणून सर्वसामान्य जनतेस किंवा महाराष्ट्र मुद्रांव १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी यांनी श्रीमती नंदा किशोर पंचमुख यांचे सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचे दावा करणारे (१) किशोर गहिनाजी पंचमुख, (२) गायत्री किशोर पंचमुख, (३) तेजल किशोर पंचमुख, (४) रावजी किशोर पंचमुख यांच्या कायदेशीर वारसदाराबाबत बक्षीस, वहिवाट, अधिकार गरसा हक, तारण, हस्तांतरण, विक्री, भाडेपट्टा रवाना. मालकी हक्क. न्यास. परिरक्षा. कायदेशी हक, वहिवाट किंवा कोणतेही दिवाणी किंवा गुन्हेगार बटला किंवा वसली प्रक्रियाअंतर्गत कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त गांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ **दिवसां**त रजिस्टर्ड ए/डी पोस्टाने किंवा स्विकार योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्यांग किंव व्थगित केले आहे असे समजले जाईल. ठिकाण: मीरा रोड (पूर्व), ठाणे

देनांक: १७.०६.२०२२ अंड. एकता एम. पारीख फ्लॅट क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७

# Public Notice

Notice is hereby given that I Santosh Hiraii Bamnolkar bonafied Landlord of Tarakabai Hiraji Bamnolkar Chawl, Valupada, Eksar Village, Talepakhadi, Near Gaodevi Mandir, Borivali (West), Mumbai 400092. Maharashtra State. along with legal tenants, bearing C.T.S. No 656 in "R" Ward. The Landlord has already issued the legal notice 06.05.2022 to all the legal tenants as well as concern authorities for the said property matters. Day by day its becoming dangerous, its necessary to do repairing and and  $\it I$  or redevelopment works as soon possible. If the structure is damaged and affected any person/s in natural calamites, the Landlord will not be responsible for the same

All legal tenants and / or any person/s please note that the above said property premises have become very week, its hanging and renovations is must if it collapsed during this monsoon duration, the Landlord will not be responsible for the said damages, if the legal tenants moving and / or shifting the locations before monsoons, the landlord have no objection for the same. The public notice copy issuing for all tenants is sent separately by Registered Letter.

Schedule:Description of the Property Tarakabai HirajiBamnlkar Chawl Valupada, Eksar Village, Talepakhadi Near Gaodevi Mandir, Borivali (West) Mumbai 400 092, Maharashtr State along with legal tentants, bearing C.T.S. No 665 in "R" Ward within the local limits Mumbai Suburban District of Mumbai Municipal Corporation of

Greater Mumbai. Dated this 17th day of June 2022 Sanrosh Hiraji Bamnolkar Landlord

# जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वाभिमान संघ पार्ट (पक्षाचे नाव) म्हणून नोंदणी करण्याचे नियोजित आहे. पक्षाचे कार्यालय पत्ता: ए/१०४, संघवी टॉवर, हातकेश समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७. लोक कायदा १९५१ चे प्रस्तुतीकरणाचे कलम २९ए अन्वये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे पक्षाने अर्ज सादर केला आहे. पक्षाचे नाव कार्यालय पत्त पढीलप्रमाणे:

अध्यक्ष: श्री. कृष्णा आर. देवास्सी, बी-४०२ आंगी इमारत, संघवी नगर, हातकेश समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०७. महासचिवः श्री. अनिल कुमार ठाकूर, १३ ठाकूर जी, १ली मुख्य लक्ष्मी कॉलनी, विद्यासाग हुबली-५८००३०. खजिनदार: श्री अविनाशचंद्र मिश्रा, जी २०, जय हिंद कॉटेज क्र.२, शहाजी राजे रोड, विलेपार्ले पुर्व-४०००५७ जर राष्ट्रीय स्वाभिमान संघ पार्टी (नियोजित पक्षाचे नाव) च्या नोंदणीबाबत कोणास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप योग्य कारणासह सचिव (राजकीय पक्ष), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली-११०००१ येथे सदर सूचना प्रकाशनापासून ३० दिवसांत कळवावे.

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. ११ -ए, तळमजला, पद्मावती को-ऑप हौसिंग सो. लि., नारायण नगर, भाईंदर प., जि ठाणे, श्री पुरुषोत्तम गोपीकिशन तिवारी, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री पुरुषोत्तम गोपीकिशन तिवारी, ता. १६/०८/१९८७, रोजी मयत झालेले असून त्यांचे वारस म्हणून श्रीमती जमना पुरुषोत्तम तिवारी व श्री सुशीलकुमार पुरुषोत्तम तिवारी, ह्यांनी ता. २५ जुन, २००९, नोंदणी क्र.टनन ७ – ३०७६ – २००९ ता. २५/०६/२००९ च्या करारनामाने सदर फ्लॅट श्री भरतकुमार सी. मकवाना व श्रीमती रंजनबेन बी. मकवाना, ह्यांना संस्था या नोटीशीदारे संस्थेच्या भांडवलात। विकत दिलेला आहे. तसेच त्यांच्याकडून ता. २५ जुन, २००९, नोंदणी क्र.टनन ७ – ३०७६ – २००९ ता. २५/०६/२००९, च्या मुळ करारनामामधील ८ पाने ज्याचा पृष्ठ क्र.१३ ते २० हरवलेले आहेत व त्यांच्याकडून माझ्या अशीलांनी सदर फ्लॅट

येईल व खरेदीचा व्यवहार पर्ण केला जाईल. सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. १७/०६/२०२२

खरेदी करण्याचे ठरवलेले आहे. तरी सदर

फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर

त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४

दिवसाचे आत आपल्याजवळील प्राव्यासह ए

१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि.

स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे 🗕 ४०११०१, ह्य

पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही

प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्या

# जाहिर सूचना

कृपया लक्षात घ्या की माझे म्हणजेच शाहनवाज असरार खान. सध्या राहणार मीरा रोड (प). जिल्हा: ठाणे येथे राहतात, जुना सर्व्हे क्र.३८५, नवीन सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.८ए, एकण क्षेत्रफळ १९२० चौरस मीटर पैकी ८४० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या इस्टेटचा मालक आहे आणि आणि महसूल गाव नवघर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे वसलेले आहे: (यापुढे) सदर मालमत्ता म्हणून संदर्भित) भाग नालमत्ता क्लारा ड्युमिंग परेरा (उर्फ क्लारा डी क्रुझ) यांच्याकडून ६४० चौ. मीटर आणि शिल्लक क्षेत्र २०० चौ. मीटर विशाल दिलीप शाह यांच्याकडून खरेदी केली आहे.

वरील बाबी लक्षात घेऊन , माझे क्लायंट याद्वारे मोठ्या प्रमाणावर जनतेला एक नोटीस देतात आणि इतर पक्षाच्या हिताला बाधक असलेल्या या मालमत्तेमध्ये कोणताही अधिकार, शीर्षक, स्वारस्य असलेल्या सर्व किंवा कोणत्याही व्यक्ती /यांना आवाहन करतात आणि ज्यांनी आधीच कोणताही खटला, दावा, विवाद, याचिका, अपील यासारख्या कार्यवाहीसाठी दाखल केले आहे किंवा सदर मालमत्तेच्या विषयाशी संबंधित कोणताही डिक्री . निवाडा किंवा अन्य आदेश प्राप्त केला आहे किंवा ज्यांना त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाती वर वर्णन केल्याप्रमाणे अशी कोणतीही कार्यवाही दाखल करण्याचा विचार आहे. वर सांगितलेल्या मालमत्तेत त्यांच्या सर्व हरकती आणि दावे लिखित स्वरुपात पाठवावेत, त्यांच्या कार्यालयात दुकान क्र.२२. १ला मजला. क्रिस्टल प्लाझा. स्टेशन रोड, मीरा रोड (पूर्व), जिल्हा: ढाणे-४०११०७, यावरील कार्यालयीन कागदोपत्री पुराव्यांसह, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ -टिवसांच्या आत खाली स्वाक्षरी केलेल्यांना सादर करावेत, त्यात अयशस्वी झाल्यास माझे अशिल असे गहीत धरेल की सदर मालमत्तेबद्दल कोणतेही प्रतिकुल दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत किंवा त्यांनी बाहेर पडल्यास. ते यापढेमाफ केले जातील आणि अशा परिस्थितीत माझे अशिल दोन्ही पक्षांनी विचारल्यानुसार विक्रीचा व्यवहार

#### पूर्ण करण्यास पुढे जाईल. जमिनीची अनुसूची

जना सर्व्हे क्र. ३८५, नवीन सर्व्हे क्र. १६०. हिस्सा क्र. ८ए, एकूण क्षेत्रफळ १९२० चौ. मीटर गाव नवघर

ठिकाणः मीरा रोड (पू) दिनांक: १७-०६-२०२२

सही/ एकता पारीख (विकल उच्च न्यायालय)

8

9

Trading in the equity

Members

IDC Member's

shares/other securities of

SHREEJI DARSHAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD. REG No · MUM/WKW/HSG/TC/ 19196/2019-2020/YEAR 2020 C.T.S. No.:1269,1269/1-4, Final Plot No 30 TPS-3 Saint Xavier Road Vile Parle (West), Mumbai-400056.

#### NOTICE LATE BHUPENDRABHAI (BHUPENDRA)

MADHAVLAL DESAI, was an Owner & nember of Flat No.203 of the SHREEJ DARSHAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at CTS No.1269, 1269/1-4, Final Plot No.30, TPS-3, Saint Xavier School Road, Vile Parle (West), Mumbai-400056, holding Flat No.203, & having Share Certificate No.07 numbered from 61 to 70 in SHREEJI DARSHAN CHS LTD, died on 12-09-2020, without making any nomination).

The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member the/property of the society within a period of 14 days from the publication of in capital/p this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manne as is provided under the bye-laws of the society. The claims objections if any eceived by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the ociety shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objector in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M. 10 12.00 P.M. rom the date of publication of the notice till the date of expiry of its period.

FOR AND ON BEHALF SHREEJI DARSHAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Chairman, HON. SECRETARY, M. C. Member DATE: 17.06.2022

<u>नोटीस</u> गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था **मर्यादिल,** पत्ताःतलाठी ऑफीस जवळ नालासोपारा (पुर्व),तालुका-वसई,जि. पालघर, ४०१२०९ या संस्थेचे सभासद असलेल्या व या संस्थेच्या इमारतीत **फ्लॅट** नं.ए/ १०१,ए विंग, पहिला मजला व दुकान क. १५. बि विंग, तळमजला धारण करणारे श्री.दिलीप बी. भावसार व श्रीमती दक्षा दिलीप भावसार यांचे अनुक्रमे दिनांक ०३.०४.२०१९ व ०८.०३.२०१५ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. त्यांच्या वारसदारांनी संस्थेचे सभासदत्व मिलण्याकरिना संस्थोकहे अर्ज केला आहे

मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार*।* हरकतदार यांच्याकड्न हक्क मागण्या/ हरकती नागविण्यांत येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नसार कार्यवाही करण्याची संस्थेल मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्य कार्यालयात सचिव यांचकडे संध्याकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

ठेकाण:नालासोपारा दि:-१७.०६.२०२ गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था मुर्यादित् यांच्या करिता आणि वती सचि

### **PUBLIC NOTICE**

(HONS) L.L.B., M.B.A (H.R.)
ADVOCATE HIGHCOURT to the General Public on behalf of his Clients. The original owners of Flat No. 011, Gr. loor, D 1, Jumbo Darshan CHS Ltd. SHARE CERTIFICATE NO.112 Date 28th December 1975, having distinctive shares No. 56 to 60 are MRS. Rekhaben 01.06.2021) & Dilipkumar Vasantbha Parmar (demised on 20.06.2013), leaving behind Mrs. Jinisha Dilipkumar Parmar daughter and legal heir residing at above Flat & co-owner Mr. Mahendra Ramniklal Harson (who is also maternal uncle of Jinish Dilipkumar Parmar presently residing a Flat no.1601, Building. No.7, Raheja Classique, Link Road, Oshiwara, Andhe (W), Mumbai 400053). The said flat has een bought by the above deceased alon with co-owner Mr. Mahendra Ramnikla Tarsora from seller known a Dr. (Mrs nehalata Prabhakar Limaye.

My clients Mrs. Jinisha Dilipkum armar daughter and legal heir residing above Flat & co-owner Mr. Mahend laimants for the same.

bjections on behalf of the legal heirs (if the society or the Advocate appoints ociety, within 15 days from the date of publication of this Notice and thereafte law shall consider the same in their MC the ensuing AGM with due procedu mentioned therein in the adopted Bye Laws of the society which may please b noted, without prejudice to the legal heir Adv. B. P. PRABHU B.A (HONS) L.L.B., M.B.A (H.R.)

ADVÓCATE HIGHCOUR

Notice is hereby given by the ADV. BALKRISHNA P. PRABHU, B.A

Ramniklal Harsora (who is also materna uncle of Jinisha Dilipkumar Parmar ) have applied for TRANSFER OF THE SAID FLAT as they are the only lega heirs and declare that no other legal heirs

If anyone having legal claim any) are shall approach/intimate/ claim to mentioned herein for the concerns society on request from the legal heirs, with due procedure established by the meeting and ratify the same transfer is

9969037488 Dated: 17-06-2022

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### रजनिश वेलनेस लिमिटेड

सीआयएन:एरूपे२१००एमएच२०१५मीएलसी२६५५२६ नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.२४, एबीसीडी, गर्व्ह. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई–४०००६७. वेक्ससाईट: www.rajnishwellness.com, ई-मेल: info@rajnishwellness.com विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

रे सचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) सोमवार, दिनांक ११ जुलै २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) संमेलन हॉल, ए१०१, समत कॉम्प्लेक्स, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ार्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:-

- ) कंपनीने सर्व सदस्यांना विहित पद्धतीने ईओजीएम सुचना वितरणाची प्रक्रिया गुरुवार, १६ जुन, २०२२ रोजी पृण
- ईंओजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग पद्धतीने किंवा ईंओजीएममध्ये विमर्ष केले जाईल. िरमोट ई-बोर्टिंगने मत देण्यास किंबा ईओजीएममध्ये मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक सोमबार, ४ जुलै
- ज्या सदस्यांची नावे नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमृद आहेत त्यांना ई-बोर्टिंग सुविधा घेण्या
- अधिकार असेल.
- ई-वोटिंग शुक्रवार, दिनांक ०८ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि रविवार, दिनांक १ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल.
- तदुनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद्र तारीख सोमवार, ४ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचे मत विद्युत स्वरूपात देण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर सदस्य मर
- देण्यासाठी ई-वोटिंगसाठी एनएसडीएलकडे यापवींच नोंट असल्यास त्यांनी त्यांचे विद्यमान यजरआयडी व पासवः सभेपूर्वी जे सदस्य ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल. परंतु सभेत पुन्हा मत देता येणा

ासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल विहीत कालावधीत कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईर आणि स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

सदस्यांनी कपया नोंद घ्यावी की, याबाबत काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com च्या डाऊनलो क्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता फ्रिक्केन्ट आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोर्टिंग युजर मॅन्युअलचा सं**दर्भ** घ्याव किंवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंत

> मंडळाच्या आदेशान्वरं रजनिश वेलनेस लिमिटेडकरित सही/ रजनिश कुमार सिंग अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०७१९२७

ठिकाण: मुंबई

दिनांकः १६ जून, २०२२

### **HexaTradex Limited** Corporate Identification Number (CIN): L51101UP2010PLC042382

Registered Office: A-1, Nandgaon Road, UPSIDC Industrial Area, Kosi Kalan, Mathura - 281 403 Uttar Pradesh, India Corporate Office: Jindal Centre, 12 Bhikaji Cama Place, New Delhi - 110 066, India **Phone No.:** +91 11 2618 8360; Fax: +91 11 2617 0691

Website: www.hexatradex.com, Email: contactus@hexatradex.com

Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC") of HexaTradex Limited (the"Company"), on the delisting offer made by SiddeshwariTradex Private Limited ("Acquirer 1"), Innox Global Multiventures Private Limited ("Acquirer 2"), Opelina Sustainable Services Private Limited ("Acquirer 3"), JSL Limited ("Acquirer 4") (Acquirer 1, Acquirer 2, Acquirer 3 and Acquirer 4 are collectively referred to as the "Acquirer 3")

shar	eholders of the Company	omoter and promoter group of the Company ("Promoto ("Public Shareholders")under Regulation 28 and other a ares) Regulations, 2021, as amended (the "SEBI Delisting	pplicable provisions of the Securities and Exchange Board	
1	Date of meeting of IDC	June 16, 2022		
2	Name of the Company	HexaTradex Limited		
3	Details of the Delisting Offer pertaining to the Company			
4	Name of the Acquirer and PAC with the acquirer	Siddeshwari Tradex Private Limited, Innox Global Multiventures Private Limited, Opelina Sustainable Services Private Limited and JSL Limited, alongwith the Promoter and Promoter Group of the Company.		
5	Name of the Manager to the Offer	Sundae Capital Advisors Private Limited SEBI Regn. No.: INM000012494 Level 11, Platina, Plot No C - 59, 'G' Block Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051, Maharashtra, India Tel. No. +91 96 6785 9191 Email: hexa.delisting@sundaecapital.com Investor Grievance e-mail id: grievances.mb@sundaecapital.com Website: www.sundaecapital.com		
6	Members of the Committee of Independent Directors	Name of the Independent Directors	Position in Committee	
		Dr. Raj Kamal Aggarwal	Chairperson	
		Dr. Vinita Jha	Member	
		Shri Ravinder Nath Leekha	Member	
7	IDC Member's relationship with the Company (Director, equity shares owned, any other contract / relationship), if any	The members of the IDC are Independent Directors on the Board of Directors of the Company.  None of the members of the IDC hold any equity shares in the Company.  Further, none of the members of the IDC have entered into any contract or have any relationship with the Company.		

the Company by IDC (ii) in the period between the date of the IPA and the date of this recommendation i.e. [June 16, 2022]. None of the members of the IDC is a director on the boards of the Acquirers. None of the members of the IDC hold any equity shares or other securities of the Acquirers.

(i) during the 12 (Twelve) months period preceding the date of the IPA; and

None of the members of IDC have traded in equity shares or other securities of the Company-

relationship with the None of the members of the IDC have any contracts or any relationship with the Acquirers. Acquirer

10 Trading in the equity The equity shares/other securities of the Acquirers are not listed on any of the stock exchanges in India and abroad. Further, none of the members of the IDC either hold equity shares in the Acquirers or have traded in any of the equity shares shares/other securities of / other securities of the Acquirers during the 12 (Twelve) month period preceding the date of the IPA. the Acquirers by IDC

Members 11 Recommendation on the Based on the review of the IPA, DPA and LOF issued by Sundae Capital Advisors Private Limited, Manager to the Delisting Delisting Offer, as to Offer, on behalf of Acquirers and certificate computing the Floor Price, dated March 21, 2022, issued by Mr. Abhinav whether the offer is fair Agarwal, RV FCS, Registered Valuer & Corporate Law Advisor, IBBI Reg. No. IBBI/RV/06/2019/12564, ICAI RVO membership no. ICAIRVO/06/RV-P00292/2019-2020), the members of IDC recommend that: and reasonable

(i) the Floor Price, i.e. Rs. 153.16 (Indian Rupees One Hundred Fifty Three and Sixteen Paise), has been calculated in accordance with the SEBI Delisting Regulations and to that extent, is fair and reasonable; and (ii) the Indicative Price i.e. Rs 156 (One Hundred Fifty Six) being higher than the Floor Price i.e. Rs. 153.16 (Indian Rupees One Hundred Fifty Three and Sixteen Paise), the Delisting Offer is in accordance with the SEBI Delisting Regulations However, the IDC noted that the market price of the equity shares of the Company has been at a premium to the Floor Price and the Indicative Price post the announcement of the Delisting Offer. Accordingly, the Public Shareholders of the Company

are advised to independently evaluate the Delisting Offer and take an informed decision in their best interests regarding tendering the equity shares held by them in the Delisting Offer. 12 Summary of reasons for Based on the review of the IPA, the Corrigendum to the IPA, DPA and LOF issued by the Manager to the Delisting Offer on behalf of Acquirers, the members of IDC have considered the following reasons for making recommendations in paragraph recommendation

(a) The floor price of Rs. 153.16 (Indian rupees One Hundred Fifty Three and Sixteen Paise) per equity share has been calculated in accordance with Regulation 20 and other applicable provisions of the SEBI Delisting Regulations read with SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

The Indicative Price of Rs. 156 (Indian Rupees One Hundred Fifty Six) is higher than the volume weighted average price of the equity shares of the Company during the period of 60 (Sixty) trading days immediately preceding the date of the Board Meeting in which the delisting proposal was considered and approved and higher than the volumeweighted average price paid or payable for acquisitions, whether by the Acquirers or by any person acting in concert with them, during the 52 (Fifty-Two) weeks immediately preceding the date of the IPA.

In terms of SEBI Delisting Regulations, if the discovered price pursuant to the reverse book building process is less than or equal to the Indicative Price, then the Acquirers will be required to purchase the equity shares of the Public

Shareholders at the Indicative Price. The IDC, however, suggests that Public Shareholders of the Company should independently evaluate the Delisting Offer, market performance of the Company and take informed decisions in respect of the Delisting Offer.

This statement of recommendations will be available on the website of the Company at www.hexatradex.com 14 Disclosure of the Voting The recommendations were unanimously approved by the members of the IDC. Pattern

Advisors, if any. 16 Any other matter(s) to be None highlighted To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true

and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Company

under the SEBI Delisting Regulations.  $For and on behalf of the Committee of Independent Directors of Hexa Tradex \ Limited$ 

Raj Kamal Aggarwal

15 Details of Independent None

Place: New Delhi Date: June 16, 2022